

००००००००००

म. ग्रं. सं. ठाणे

विषय

संग्रह

शालय क्रमांक

सन

लेखक

गोविंद विठ्ठल

पुस्तकाचे नाव

विक्रुतराजी लिलार

२७/१२/२८

६७

धर्म

सं. ध०. १०३

चवध्या हयत्तेतील शिकणाऱ्या  
मुलांकरितां

# विदुरनीतिसार.

---

भाग २ रा.

---

गोर्विंद विष्णु देव,

यांनी तयार करून,

बडोदे येथे

“पूर्णचंद्रोदय” शापखान्यांत शापून प्रतिष्ठा केले.

---

सन १८९९.

---

किंमत एक आणा.

या पुस्तकासंबंधी सर्वे हळ प्रसिद्ध कत्यांनीं स्वाधीन ठेविले आहेत.

## प्रस्तावना.

---

प्राचीनकाळचे महा प्रख्यात व निस्पृही तसेच वैदृष्टी पंडित विदुर महाराज यांचे नीतिसाराचे सर्वे क्रमिक पुस्तक, चवथे इयत्तेचे मुलांसाठी लिहिऱ्याचे मी हातीं घेतले आहे.

ह्या पुस्तकाचे धडे दहा केले आहेत. ह्या पुस्तकांत धडे लहान लहान वाक्याचे नसून, एकाच ठिकाणी फांहीं वाद्यें घालून व कित्येक ठिकाणीं दोन दोन तीन पारेमाफ घालून प्रत्येक धडा तयार केला आहे. ह्यांत प्रथम धडा मूर्खमनुष्यांचीं लक्षणे हा आहे.

मूर्ख होण्यास ह्या जंगांतील अनुभवाप्रमाणे शिकण्याची किंवा प्रयासानें गुरुपासून ज्ञान संपादन करण्याची मुळींच जरूर नसते. वाईटाकडे मनुष्याची चित्तवृत्ति आपोआप धांव घेत असतेच, पण शहाणे होण्याचा प्रकार त्या उलट आहे, घणून प्रथम पुस्तकांत शहाण्या मनुष्याचे गुणानुवादाच्या सूत्राचे दहा धडे तयार केले आहेत व ह्यां पुस्तकांत मूर्ख

मनुष्याची लक्षणे लिहून दाखविण्याचा हेतु एवढाच कीं, त्यांतील दुर्गुण वाचून, मनुष्यास आपले दुर्गुणांशी ताढून पहातां यावें, ह्यासाठीं त्याची सूत्ररूपानें लहान मालिका एकाच ठिकाणी दिली आहे. ती नेहमीं ध्यानांत धरून, मनुष्यांने दुर्गुणांपासून आपले वर्तन सुधारावें. दुसऱ्या धड्यापासून ते नवव्या धड्यापर्यंत सुवोध वचनांचीं सूत्रे देऊन, दहाव्या धड्यांत कांहीं कथाभाग लिहिला आहे. पण तो अत्यावश्य व फार महत्वाचा असून, नीतिज्ञानाचा मुख्य पाया जें सत्यभाषण त्याचें अनुकरण, पूर्णपणे शाहाणीं मनुष्ये कशा प्रकारे करितात याचें केवळ प्रतिक्रिंत त्यांत ओतप्रोत भरलें असल्यानें, तो जशाचे तसाच दिला आहे. पांचव्या व सहाव्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांस, क्रमाक्रमानें चढत्या प्रमाणावर नीतितत्वाचें ज्ञान मिळावें हाही हेतु अधिकाअधिक मनांत वागविला आहे.

नुसता वाक्यरचनेचा क्रम लक्षांत घेतला नाहीं; पण नीतितत्वाची चढती योग्यता ध्यानांत घेतली आहे. जसें, पहिल्या व दुसऱ्या भागांत राज्यनीतितत्वे व तशाच महत्वाच्या गोष्टी लिहिल्या नसून पुढे

येणाऱ्या विदुर नीतिसाराचे तिसऱ्या व चवध्या पुस्तकांत क्रमाचे प्रमाणानें त्या लिहिण्यांत येतील.

सारांश, विदुरानें धृतराष्ट्रासारखे थोर राजास नीतित्वें सांगितलीं होतीं. तिची रचना पुढेमार्गे जरा फिरवून, लहान वयाचे मुलांपासून ते थोर व होतकरू मनुष्यास उपयोगी पडण्याच्या हेतूने हीं क्रमिक पुस्तके तयार केलीं आहेत. ती रचना, राज्याविषयि श्रीमंत गायकवाड सरकार महाराज साहेब जे ह्या राज्यांतील प्रजाजनाचे पितारूपी असून, विद्यादानाविषयीं ज्यांनीं आपली अखंड कीर्ति जगांत करून ठेविली आहे त्यांस पसंत पडो. तसेच त्यांच्या राज्यांतील विद्वन्मणी दि. ब. दिवाण साहेबादि विद्वान् अधिकारी मंडळीस पसंत पडून, नीतिज्ञानाचा लोकांत पुण्यकल प्रसार होवो ह्याणजे झालें.

विदुराच्या कण्या जशा श्रीकृष्णानें आवडीने भक्षण केल्याचें इतिहासप्रसिद्ध आहे, तसेहें विदुरमहाराजांनीं तयार केलेलें नीतित्वामृत, आमचे प्रजाप्रिय महाराजांनीं स्वतः पिऊन, आपल्या

प्राणप्रिय श्रीमंत युवराज फत्तेसिंगराव महाराजांस पाजावे. तेणेकरून सर्व प्रजाही पुढे नीतित्वामृत पिऊन या जर्गी कृतार्थ होईल. एवढी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. जसा विद्यालयीं हल्ळीं गीतामृत पाजण्याचा क्रम सुरु झालेला दिसत आहे, तसाच त्या ईशप्रेरणेने त्यांच्या प्रियकर भक्त विदुरमहाराजांच्या नीतित्वामृतसाराच्या पातळ कण्या, आपल्या प्रजाजन-पुत्रांस युवराज आकंठ पान करवोत आणि चिरंजीव होवोत.

मु० बडोदे०, तारीख	}	पुस्तककर्ता०,
२२-२-१९९९ इसवी०		गोविंद विष्णु देव.

---

# विदुरनीतिसार.

भाग २ रा.

धडा १ ला.

## मूर्ख मनुष्याचीं लक्षणे.

१. ज्या मनुष्यास लिहितां वाचतां येत नाही, ज्यास कोणतेही शास्त्र येत नाही, ज्याला कोणतीही कळा किंवा कुशलतेची विद्या येत नाही, ज्यास अहं-कार फार आहे, जो कुकर्मानें द्रव्य संपादन करितो, जो आपल्या जवळचे द्रव्य उधळितो, जो दुसऱ्याचे द्रव्य अयोग्य उपायानें हरण करून घेतो, जो सुमित्रांशीं कृत्रिमपणे वागणूक करितो, ज्या पदार्थाची इच्छा करूं नये त्याची इच्छा करितो, जो चांगल्या मित्रांशीं झालेला स्नेह विनाकारण तोडतो, जो आपण केलेले चांगले काम ज्यास त्यास सांगत फिरतो, जो दुसऱ्याची गोष्ट पूर्णपणे तपास केल्याशिवाय ती खोटी आहे असें क्षणून दाखवितो, जो लवकर होणाऱ्या कामाला उगाच उशीर लावितो, त्यास मूर्ख जाणावे.

२. जो मृत पित्रांची आठवण व देवाची भक्ति करीत नाहीं, ज्यास जिवलग मित्र करण्यास कोणी योग्य दिसत नाहीं, जो दुसऱ्याचे घरीं बोलाविल्यावांचून जातो, जो विचारल्यावांचून मध्येंच बोलतो, जो ठेवूं नये अशा मनुष्यावर विश्वास ठेवितो, ज्याचे चित्त कधींही स्थिर असत नाहीं, जो विचार न करितां दुसऱ्यास दोष देतो, दुसरे ज्या गोष्टीनें दोष देतील त्या गोष्टी आपण करितो, निष्कारण रागवतो, आपलें सामर्थ्य किती तें जाणत नाहीं, आपला स्वर्खम् कोणता हें ज्यास समजत नाहीं त्यास मूर्ख जाणावें.

३. आपणास मिळण्यास अशक्य अशी वस्तु कांहीं उद्योग केल्यावांचून घेऊं इच्छितो, कृपण मनुष्याचा आश्रय करितो; आपली संपत्ति, वस्त्रे व भूषणे दुसऱ्या निराश्रितांस दिल्याखेरीज आपण एकटाच उपभोगितो, आपले आश्रितांशीं जो परम कृपणपणानें वागतो, जो दुष्ट कर्म करून द्रव्य मिळवितो, त्याच्या द्रव्याचा उपभोग, तो कारागृहीं असतां अथवा मरण पावला असतां दुसरे भोगितात पण तो मात्र दोषास कारण होतो, त्यास मूर्ख जाणावें.

धडा २ रा.

सुवौध वचने.

आपल्या मित्रांस व निरपेक्ष मनुष्यास- मित्राचा-  
राने किंवा सलगीने आपलेसे करावै. आपले शत्रूस  
सलगीने, तसे न बनेल तर लांच देऊन किंवा फितूर  
करून व शेवटी युद्ध करून आपले अंकित करावै.  
आपल्या कल्याणार्थ शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध  
हे पांच विषय ग्रहण करणारीं इंद्रिये जिंकून, काम,  
क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहांस  
शत्रु असे जाणावै.

१ परख्ती, २ दूत, ३ जीवहिंसा, ४ मद्यपान,  
५ कठोर भाषण, ६ लहान अपराधास कडक शासन  
७ दुसऱ्यास पीडा देणे व त्याचे अहित करणे हीं  
सात जो मनुष्य सोडितो तो सुखी राहील असे  
समजावै. विष एकास मारते व शत्रु एकाचा जीव  
घेते; पण राजाची गुह्य गोष्ट फुटली असतां राजा  
व प्रजा यासुद्धां राज्याचा नाश होतो; क्षणून  
राजाची गोष्ट सर्वकाळ गुप्त ठेवावी. ज्यास दुसरी  
उपमा नाहीं, ज्याचा महिमा अतिश्रेष्ठ, ने स्वर्गचिं

दार, भवसागर तरून जाण्यास जण् काय तारुंच, असें जे सत्य त्यास कर्धींही सोडूं नये. क्षमावान् मनुष्य दुसऱ्यास उपद्रव करीत नाहीं ह्यानुन त्यास भितरे ह्यानुन नये. कारण, क्षमा करण्यासारखे मनुष्यास दुसरे भूषण नाहीं. दुर्बलास मदत करणे हा बलवंताचा सद्गुण होय. समर्थांने दुर्बलास क्षमा करणे हे त्यास मोठे भूषण होय. क्षमेने सर्व जगत् वश होते व क्षमेने सर्व प्राप्त होते. क्षमारूपी शक्त ज्याचे हाती आले त्यास दुर्जन व शत्रु शरण येतात. ज्यास क्षमा नाहीं तो फार क्रूर कर्म करून पश्चात्तापांत व पापांत पडतो आणि अंतीं नरकांत जातो.

### धडा ३ रा.

ह्या जगांत दोघेजण आपले शरीर आपणच सुकवितात; घोडेही मिळत नसतां मोठालाभ इच्छितो तो आणि द्रव्य मिळविण्याचें आपले आंगीं सामर्थ्य नसतां मिळत नाहीं ह्यानुन रागास घटतो तो. दरिद्री असून दाता आणि राजा असून कृपाळू हे दोघे स्वर्गीं राहतात. कृपात्रीं दान करणे व सत्प्रात्रीं न देणे ह्या दोन गोष्टीं सत्कर्मांने मिळविलेल्या द्रव्याच्या

अमर्यादा होत. काम, क्रोध व लोभ हे तीन अनर्थास कारण होतात; सबव हे तिन्ही अगदीं सोडावे. देवापासून वर मिळणे, राज्यलाभ होणे व पुत्रप्राप्ति होणे हे तीन लाभ श्रेष्ठ मानिले आहेत. यापेक्षांही शत्रूला आपत् काळीं संकटापासून सोडविणे हें अधिक मानिले आहे. ज्याला आपला असें छाटले, जो आपली एकनिष्ठपणे सेवा करितो व जो आपणास शरण आला द्या तिघांस कर्धींही अंतर देऊं नये. मूर्ख, चेंगट, आळशी आणि खुशामती या चौचांबरोबर राजानें मसलत करूं नये. देवानें इच्छेली गोष्ट, तपस्वी याचें वाक्य, विद्या असून नम्रता आणि पापकर्म हीं चार तत्काळीं फळ देणारी होत, असें जाणावें. आई, बाप, विवाहांत होम केलेला अग्नि, मनुष्यदेह आणि गुरु हे पांच अग्नि असें मानून त्यांस भजावें. दंभ, मोह, मत्सर, पापकर्म, राजद्वेष, चहाडी, बहुतांशीं वैर आणि मद्यपी, उन्मत्त व दुर्जन यांशीं वाद हीं दृहा कर्में जो सोडितो तो प्रधानाचे पदवीस योग्य होतो. दान, कुलदैवतपूजन, शुभकर्म व प्रायश्चित्ते हीं जो नित्य करितो त्यास देवही मानितात. जो समानाशीं वाद करितो, मूर्खाशीं करीत नाहीं व गुणवान् पुरुषाचा बहुमान करितो

अशा पुरुषास थोरही मानितात. आपल्या आश्रितांचा समाचार वेऊन स्वतः परिमित भोजन करितो, सर्व कामे परिमित करितो, परिमित निजतो आणि शत्रूनीं जरी याचना केली तथापि सामर्थ्यानुरूप त्यांस मदत देतो त्या पुरुषावर अनर्थ कधींही येत नाहींत.

---

### धडा ४ था.

ज्याचे मनांतील वरी किंवा वाईट गोष्ट इतर लोक जाणत नाहींत, जो आपले मनांतील हेतु नेहमीं गुप्त ठेवितो, कों जेणेकरून त्याचें कोणतेही काम कधींच बिघडत नाहीं. जो सर्व मनुष्यमात्रांचे कल्याणाचा उद्योग करितो, जो सर्वांशीं सत्य आणि मृदु भाषण करितो, जो दुसऱ्याची मानखंडना करीत नाहीं, सर्वांचा अधिकाराप्रमाणे मान ठेवितो, ज्याचे मन सर्वदा सरळ व दयाळू, असा मनुष्य खाणींतील उत्तम रत्नाप्रमाणे शोभतो. आपल्या हातानें चुकून कधीं वाईट कर्म घडलें तरी जो आपला आपणच होऊन लाजतो तो सर्व लोकांमध्यें श्रेष्ठ होतो; कारण अशा पुरुषापासून वाईट कर्म पुनः कधींही घडत

नाहीं, जो प्रतापी असून निरंतर समाधानवृत्ति<sup>३७॥</sup>।  
निर्मळ चित्ताचा असतो तो सर्व लोकांमध्यें मूर्यासारख्या  
शोभतो; अशी हीं शहाण्या मनुष्याचीं लक्षणे आहेत.

जो विसरलेले वैर पुनः जागृत करीत नाहीं; गर्वा-  
च्या स्वाधीन होत नाहीं; आपण सर्वोपरी बळवंत  
असतांही कुकर्मे करीत नाहीं; आपणास सुख झाले  
असतां हर्ष मानीत नाहीं, व दुसऱ्याचें दुःख पाहून  
ज्याचें चित्त कल्पवळत आणि ज्याची बुद्धि उदार,  
अशा पुरुषास सत्पुरुष लाणावें.

जो दुसऱ्याचा द्वेष करीत नाहीं; ज्यास भूतदया  
आहे; आपण दुर्बळ असून समर्थाचा आव वालीत  
नाहीं; कोणीही वाईट बोलला तथापि सहन करितो;  
उद्घटपणा करीत नाहीं; आपला थोरपणा पुढे  
करून दुसऱ्याचा तिरस्कार करीत नाहीं आणि को-  
णास कठीण बोलत नाहीं अशा पुरुषाचे सर्व लोक  
हितच करितात.

### धडा ५ वा.

जीं कार्मे खोऱ्या उपायांनीं साध्य केलीं, त्यांचा  
परिणाम अंतीं वाईट होणार असा निश्चय मानून, तशा

अशा<sup>३</sup> पुनः आपलें चित्त जाऊं देऊ नये. कोणी  
गळ कीं, खोटे उपाय सोडून सरळ मार्गानें कामें  
केलीं तर त्या सर्वांचा शेवट चांगलाच होतो असा  
तरी नियम कोठ आहे? पण जेथें उलटा परिणाम  
दृष्टीस पडतो, तेथें सुज्ञ लोक तो ईश्वरेच्छेने घडला  
असें जाणून त्याचा खेद करीत नाहींत.

ज्याकामास जें साहित्य पाहिजे त्याची पूर्वीच यो.  
जना करावी; उतावळीनें ज्या त्या कामांत हात घालूं  
नये. जें काम करावयाचें त्यास साहित्य किती पाहि-  
जे हें पहावें; नंतर त्या कामास आरंभ करावा. आरं-  
भिलेले काम शेवटास जाईल किंवा नाहीं याचा वि-  
चार करून जें शेवटास जाईल असेल तेंच करावें.

विद्या, धन व आप्सजनांचे साहित्य हीं तीन गर्व-  
षास प्राप्त झालीं असतां तो अधिक चढून जातो.  
कांहीं कारणामुळे सज्जनानें दुर्जनाचा बहुमान केला  
असतां, तो तितक्यानेंचे आपण सज्जन आहों असें  
मानितो. पण आपला दुर्ननपणा सर्व लोकांस ठाऊक  
आहे हें त्याचे लक्षांत राहत नाहीं. परंतु हीच सज्ज-  
नास अनुकूलता झाली असतां तो अधिक नम्र होतो.

आत्मज्ञान्यास साधु पुरुषावांचून गति नाहीं; साधूंस तर साधुच गति; पण साधूंस असाधूंचा उपयोग होत नाहीं.

चांगले वस्त्र अंगावर घेणारानें सभा जिंकिली; दुभते ज्याचे घरांत आहे त्यानें स्वादिष्ट पदार्थ खाण्याची आशा जिंकिली; वाहनावर बसून जाणारानें मार्ग जिंकिला; आणि ज्याचा स्वभाव चांगला त्याणें सर्व जिंकिले, ह्याणून पुरुषास चांगला स्वभाव असणे हैं मुख्य होय. तसा स्वभाव ज्याचा नाहीं त्यास धन, बंधू व जीवीत असून कांहीं उपयोग नाही. तीं सर्व व्यर्थ होत.

गरीबांचे जेवण कसेंही जाडेंभरडे असले तरी त्यांस तें गोड लागते; कारण मेहेनत त्यांस चांगली भूक उपत्र करिते; ती भूक श्रीमंतांस नसते. बहुतकरून श्रीमंतांस भोजनाची शक्ति थोडीच असते. गरिबांनीं मुळ्या, पाला हीं खालीं तथापि तीं त्यांस पचतात. निकृष्ट जन पोट कसें भरेल ह्याणून भितात, मध्यम लोक मरण येईल ह्याणून भितात, आणि उत्तम पुरुष अपमान होईल ह्याणून भितात.

जकल्यावांचून बाहेरील शत्रूंस जिकाव-  
च्छतो, त्यास हे अंतस्थ शत्रू अत्यंत प्रतिबंध  
रत्तात. इंद्रियें जिकल्यावांचून जे राजे राज्य करि-  
तात, ते ऐश्वर्यमदेंकरून राज्यभ्रष्ट होतात. लंकानाथ  
रावणाने इंद्रियें जिकिली नाहीत; म्हणून आतूर होऊन  
सीतेचे हरण दुष्टपणे केले, त्या योगाने ऐश्वर्यासहवर्त-  
मान तो प्राणास मुकला.

दुष्ट कर्म करणाऱ्या मनुष्यांचा चांगल्या मनुष्याने  
त्याग न केला, तर पुण्यवानास अगर चांगल्या मनु-  
ष्यास, त्या वाईट मनुष्याच्या संगतीने त्याचे अर्धे  
दोष व पाप लागते. जसें, वाळलेल्या लांकडांच्या  
संगतीने ओलों लांकडेही जळतात. म्हणून वाईट  
मनुष्यांची संगती चांगल्या व शाहण्या मनुष्यांनी  
कदापि करू नये.

दुष्ट पुरुषाचे ठिकार्णी आठ गुण राहूं शकत ना-  
हीत. दुसऱ्याचे बरें पाहून संतोष मानणे, सरलपणा,  
निर्मळता, संतोष, गोड भाषण, इंद्रियदमन, सत्य  
भाषण आणि शांति.

दुष्ट मनुष्य, कठोर भाषण व निंदा यांहींकरून  
थोरांचा अथवा उत्तम पुरुषाचा छळ करितो. ज्यांची

तो निंदा करितो त्यांच्या पापाचा मात्र तो अधिकारी होतो. आणि ती सहन करणारास दुष्ट मनुष्याचे पुण्य प्राप्त होतें, दुष्ट मनुष्यांजवळ दुसरें वळ नाहीं; दुसऱ्याचा हेवा करावा किंवा घात करावा, हेच काय तें त्यांचे वळ.

दुष्ट मनुष्यांचे पारिपत्य करणे हें राजांचे वळ, आपल्या पतीची सेवा करून त्याची मर्जी संपादन करावी हें खियांचे वळ. दुसऱ्याचे अन्याय क्षमा करणे हें शहाण्या मनुष्यांचे वळ.

### धडा ८ वा.

मोजलेल्या शब्दांनीं भाषण करितांयेणे फार अवघड आहे; तसेच फार बोलून बोलण्यांत अर्थचमत्कार व शब्दचमत्कार न सोडणे हेही फार अवघड आहे; कधीं कधीं फार बोलणे सर्वथा चांगले पडत नाहीं. बोलण्यामध्ये चांगल्या शब्दांची योजना केली असतां हितकारक परिणाम होतो आणि वाईट पडले असतां अनर्थ होतों. बाणांनीं छेदलेले अथवा कुळांडीने तोडलेले रान पुनः पूर्ववत तयार होतें, परंतु वाग्बाणांनीं ह्याणजे कठोर शब्दांनीं जें क्षत पडलें,

धडा ६ वा.

मद्यपानानें जो उन्मत्त होतो तो काहीं घटिकानीं सावध होतो, परंतु ऐश्वर्यमदानें जो उन्मत्त झाला तो दरिद्री झाल्यावांचून सावध होत नाहीं. यास्तव ऐश्वर्य आलें असतां उन्मत्त होणे हें मोठे पापाचें व अनर्थाचें कारण होय असे समजून, उत्तमपुरुष दयालू व स्नेहालू स्वभाव धारण करितात.

ज्यानें आपलीं इंद्रिये स्वाधीन ठेविलीं नाहींत, त्याचे आचरणापासून सर्व लोकांस पीडा होते व त्यासही होते. शब्दविषय ह्याजे मंजुळ शब्देकरून मन हरण करितात अशा वस्तु, स्पर्शविषय ह्याजे अंगास लागून सुख देतात अशा वस्तु, रूपविषय ह्याजे सुंदरपणानें भुलवितात अशा वस्तु, रसविषय ह्याजे जिव्हेस स्वादिष्ट लागतात अशा वस्तु आणि गंधविषय ह्याजे सुवास देऊन संतुष्ट करितात अशा वस्तु; ह्या पांचही प्रकारच्या वस्तूंस पंच विषय असेही ज्यानें स्वाधीन ठेविलेनाहींत, त्या पुरुषाच्या विपत्ती, शुद्धपक्षीच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस अधिक वाढत जातात. मन जिंकिल्यावांचून जो इंद्रियें जिकावयाची इच्छा करितो, त्यास तीच इंद्रिये

करितो, त्यासही पातक लागून, असेच दुःख प्राप्त होते. केशिनी ही उपत्ति करण्याविषयीं भूमिसमान आहे, ज्ञाणून तूं येथें खोटें बोलणे सर्वथा वर्ज करावें. तें ऐकून प्रलहाद आपल्या पुत्रास ज्ञाणतो, विरोचना मज-पेक्षां सुधनव्याचा पिता अंगिरा श्रेष्ठ, तुझ्या मातेहून याची माता श्रेष्ठ, आणि तुझ्याहून सुधन्वा श्रेष्ठ आहे. सुधनव्यानें तुला जिंकिलें. आतां तो तुझ्या प्राणाचा यनी आहे. ज्ञापमाणे वापाच्या तोंडचीं अक्षरे ऐकून विरोचन फार खिन्न झाला. तें पाहून प्रलहाद सुधनव्याची प्रार्थना करितो, हे ब्राह्मणा, आतां तूं माझा पुत्र तुला प्राणासहित कृपा करून दिला पाहिजे हें तुज-गशीं मागतो. तेव्हां सुधन्वा प्रसन्न होऊन ज्ञाणतो लहादा, पुत्राची ममता न धरितां सत्यवचन बोललास तस्मात् तूं धन्य आहेस; मी तुझा पुत्र तुला प्राणासहीत दिला. आतां केशिनी याची खी होवो. असा आशिर्वाद देऊन सुधन्वा आपल्या आश्रमास जाता झाला.

याप्रकारे तो प्रलहाद, पुत्राचा पक्षपात न धरित्यानें पुत्रासहीत सुखी झाला, ही त्याची पुण्यकीर्ति, त्या दिवसापासून सर्व लोक गात आहेत; अशी कथा सांगून विदुर ज्ञाणतो, राजा, पुत्रास पृथ्वी पाहिजे ज्ञाणून पृथ्वी मिळावावयासाठीं असत्य बोलून, पुत्र प्रधान यांसहीत आपला नाश करू नको. गोवारी

जसा हातीं काठीं बेऊन गाईस राखितो, तसा देव  
 हातीं काठीं बेऊन सर्व मनुष्यांस राखित नाहींत.  
 ज्या पुरुषास ते राखूँ इच्छतात, त्यास उत्तम बुद्धि  
 देतात; ती त्यांची कृपा समजावयाची. ज्या ज्याप्रमाणे  
 मनुष्य चांगले कर्म करितो, त्या त्या प्रमाणे त्याचे  
 सकल मनोरथ सिद्ध होतात. ज्याचे ब्राह्मणकुलांत  
 जन्म, आणि सर्वकाळ मुखांत वेद, परंतु अंतरी मात्र  
 कपट, अशा पुरुषाचे रक्षण देवाच्यानेही होत नाहीं.  
 तेये राजा, तुझी माझी काय कथा? ह्याणून तू कपट  
 सोड. मध्यपान करणारांशीं गोष्टी करणे, निमित्तावांचू-  
 न कलह करणे, वहुतांशीं वैर करणे, खीपुरुषांचा  
 वियोग करणे, कुंटुब्रांत किंवा जातींत कज्जा लावणे,  
 राजद्वेष करणे, खीपुरुषांमध्ये वैर उत्पन्न करणे,  
 आणि कुमार्गीं जाणे, हीं काने सर्वथा वर्ज करावीं.  
 साक्षींविषयीं हे सात योगूऱ नयेत;—सामुद्रिक लक्षण  
 जाणतो तो, मापांत लबाडी करणारा वाणी, जुगारी  
 अथवा फांसे टाकुन शकूनादिक सांगून लोकांस ठक-  
 वितो तो, पोटभरू वैद्य, ह्या चौधांचे पैशाकडे लक्ष  
 असतें; ह्याणून यांस वर्ज करावै. त्याप्रमाणेच कदाचित्  
 विपरीत साक्ष देईल ह्याणून शत्रू, लोकांस खरे वाटणार  
 नाहीं ह्याणून मित्र आणि विषयीं अथवा कैफी  
 पुरुष, हे सात साक्षी वोलवूऱ नयेत.

काम व क्रोध ह्या वैच्यांचे हातीं देतात; यात्र तो अधिपुरुषानें आपलें मन जिंकावें. ज्यानें मन व इंद्रियांच्या मनुकामक्रोधादि वश केले, व जो कोणतोही गोष्ट पुळ पुनः विचार करून करितो, त्या पुरुषास लक्ष्मी स्वर्ये अनुकूल होते. पुरुषाचे शरीरास रथाची उपमा दिल्यास त्याचा सारथी मन होय, आणि इंद्रियें हे घोडे होत. हे घोडे जर स्वाधीन असतील तर, जसा कोणी प्रत्यक्ष रथांत बसून जाणारा सुख पावतो, तसा याचाही आत्मा सुख पावेल.

### धडा ७ वा.

जो उचित कर्म सोडून जशी आपल्या इंद्रियांची इच्छा असेल तसा वर्ततो, तो वैभव, प्राण, धन आणि स्त्री यांपासून लवकर भ्रष्ट होतो. जो विषयांचा धनी होतो आणि इंद्रियांचा होत नाहीं, तो इंद्रियें स्वाधीन नाहींत म्हणून धनीपणापासून भ्रष्ट होतो; मन स्वाधीन असलेले तर तें मन मित्ररूप होतें आणि स्वाधीन नसलेले तर तेंच शत्रुरूप होतें.

वासना आणि राग हे दोवे मुख्य शत्रू होत; त्यांस फार जपावें. जो आपले शरीरांतील वासना, रागादि

ते पुनः पूर्ववत नीट होत नाहीं. प्रत्यक्ष वाण किंवा तरवार शरीरावर मारिली असतां, ती वाहेऱ्हन लागते म्हणून तीर अधवा वाण उपसून काढितां येतो, व तलवारीच्या माराचीं क्षतें वाह्य औषध-उपचारांनी वरीं होतात. परंतु वाग्वाण किंवा कठोर भाषणे शरीरांत शिरून काळजास झोऱतात; म्हणून तीं क्षतें वरीं होत नाहींत. वाग्वाण लागलेले पुरुषास रात्रंदिवस विश्रांती नाहींशी होते. सुज्ज पुरुष दुसऱ्यास कठोर भाषणांनी दुखवित नाहींत. महान पंडित विदुर, राजा धृतराष्ट्रास म्हणतो—“तुम्हांपासून पांडवांचे अपराध फार वडले व त्यास कठोर भाषणांनी तुम्ही फार दुखविलें, शिवाय तुझ्या पुत्रांनी महासाध्वी द्रौपदीस समेत आणून तिची निर्भर्त्सना केली व केस धरून ओढिले हा मोठा अपराध केला. रावणानें सीतेस हरून मात्र नेली, तितक्यांने तो प्राणास मुकला; आणि तुम्ही पणांने पांडवांचे फार अपराध केले आहेत, आतां तुमचा विनाशकाळ जवळ आला आहे असै मला वाटते. कारण, ज्याचा विनाशकाळ म्हणजे पडताकाळ जवळ येतो, त्याची बुद्धि भ्रष्ट होते, त्यास वाईट कामे वरींशीं वाटतात, खोव्या गोष्ठी खच्या भासतात, आणि हितेच्छु मनुष्यांने त्या गोष्ठी खोव्या आहेत असै सांगितले तथापि त्या त्यास खोव्या वाटत नाहींत.

पंडूराजाच्या पुत्रांचा द्वेष व मत्सर तुळया पुत्रांनी केल्यामुळे त्यांची बुद्धी अष्ट झाली आहे. आणि त्यांच्याशी तूं परम स्नेहभाव ठेविलास स्थणून तुळेही बुद्धीस विपर्यास पडला, हें तुला कसें समजत नाहीं? तर आतां सकळ राज्यलक्षणांनी युक्त, त्रैलोक्याचेही राज्य करावयास समर्थ आणि तुळया पुत्रांपेक्षांही तुळी आज्ञा जास्त पाळणारा, त्याच प्रमाणे राज्यारूढ झालेला पंडूचा वडील पुत्र स्थणून राज्यास अधिकारी असा जो धर्मराज, त्यास राज्यासनी स्थापण्याविषयी तुला बुद्धी होवो: धर्मराजाचे गुण किती सांगवे! जो आपले राज्य दुर्योधन करीत आहे हें प्रत्यक्ष पाहून ही अद्यापि क्षमाच करितो. कारण, युद्ध करण्यास निवाल्यानें लाखांचे प्राणिमात्रांची हानि होईल व तुळा अपमान होईल, या बुद्धीनें त्यानें तुळे पुत्रांचे हातून पुष्कळ अपमान व दुःखे आजपर्यंत सोशिलीं. तर अशा पुरुषाशीं अतःपर तुळा स्नेह होईल तें त्वां, वडीलपणानें पुढे होऊन करावे असें मला वाटते.”

### धडा ९ वा.

धृतराष्ट्र स्थणतो, हे विदुरा तूं फार चांगले भापण करितोस; त्यामुळे तें ऐकतांना माझी तृप्तिच होत

नाहीं, तर आणखीही कांहीं सांग. हा राजाचा आदर पाहून विदूर खण्टो, हे राजा सर्व तीर्थांचे ठार्या स्नान आणि प्राणिमात्रांशीं प्रीति हीं दोन्ही पुण्याविषयीं थोर होत. आणि त्यांतही प्राणिमात्राशीं प्रीति ठेवणे हें सर्व तीर्थस्नानापेक्षां अधिक होय; म्हणून तूं पुत्रासहित कपटवृत्ति सोडून पांडवाशीं स्नेह करून सुखी हो. तेणेकरून तूं या लोकीं कीर्ति मिळवून, देह सोडिल्यानंतर स्वर्गास जाशील. जों पर्यंत या लोकीं पुरुषाची पुण्यकीर्ति लोकांचे तोंडीं राहते, तोंपर्यंत तो पुरुष स्वर्गां वास करितो; याविषयीं तुला एक पुरातन कथा सांगतो ती ऐक.

पूर्वी कोणा एका राजाची केशिनी नामक कन्या रूपानें फार सुंदर होती. आपणास उत्तम पति मिळावा अशी तिची इच्छा आहे, असें तिच्या पित्यानें पाहून तिचें स्वयंवर आरंभिलें. तें ऐकून प्रस्त्रादाचा पुत्र विरोचन नामा दैत्य, ती खी आपणास प्राप्त व्हावी म्हणून तेथें आला असतां, त्याचा कांहीं छळ करावा म्हणून केशिनी त्यास प्रश्न करिते, हे 'विरोचन, ब्राम्हण श्रेष्ठ कीं दैत्य श्रेष्ठ तें सांग. जर ब्राम्हण श्रेष्ठ म्हणशील तर सर्वास मान्य अशा राज्यस्थानीं

तुम्ही बसतां, आणि ब्राम्हण कां बसत नाहीत? जर दैत्य थोर म्हणशील तर सर्वे लोक ब्राम्हणांची पूजा कां कारितात?' हें ऐकून विरोचन उत्तर करितो 'आम्ही विश्वसृष्ट्या प्रजापतीपासून ज्ञालों आहों, आम्ही सर्वांहून श्रेष्ठ. इतर लोक आम्हांखाली; आम्हां पुढे देव व ब्राम्हण हे काय पदार्थ आहेत.' तें ऐकून केशिनी घ्णणते, 'या गोष्टीची परीक्षा येथेच पाहू. अंगिन्याचा पुत्र सुधन्वा ब्राह्मण, उद्यां येथें प्रातःकाळीं येणार आहे, त्या वेळेस तूंही ये.'

दुसरे दिवशी प्रातःकाळीं विरोचन व सुधन्वा हे केशिनीपाशीं आले; तेव्हां ती सुधन्व्यास पाहतांच उभी राहिली, आणि त्यास दर्भासन बसायास देऊन अर्ध्यपाद्यादिकेंकरून त्याची पूजा करिती ज्ञाली. तिनें विरोचनास स्वर्णमय आसनावर बसविले होतें. त्या वेळेस विरोचन आपली थोरवी उघड करावी घ्णून सुधन्व्यास बोलतो, "हे ब्राह्मणा, तू तें दर्भासन सोडून मनजवळ या स्वर्णमय आसनावर येऊन बैस." तें ऐकून आणि त्याचे मनांतील अभिप्राय जाणून सुधन्वा उत्तर कारितो, "हे विरोचना, मी तुजबरोवर बसावै है मला उचित नाहीं." तेसमर्यां विरोचन क्रौं

ध्युक्त होऊन बोलतो, “अरे भट्टा, तूं बोलतोस तेंच खरें, तुझी आमची वरोवरी नाहीं; तूं लांकडाचे तुकड्यावर अथवा गवतावर वसणारा, आणि आम्ही स्वर्णमय आसनावर वसणारे; तस्मात् तूं आणि मी एकत्र वसावेहें मलाच योग्य नाहीं.” तेव्हां सुधन्वा उत्तर करितो, ‘हे विरोचना, तुझा वाप प्रल्हाद, मला स्वर्णमय आसनावर वसवून आणि मजपुढें उभा राहून माझी सेवा करितो हें तुला आठवत नाहीं काय?’ विरोचन ह्याणतो, ‘आपले घरीं चालून आला तो श्रेष्ठ मानून त्याचा सक्कार करणें हें थोरांचें लक्षण शाळ्यांत सांगितलें आहे, ह्याणून तुला उच्चस्थानीं वसवून माझा वाप तुजपुढें उभा राहतो; यांत थोरपणा कोणाकडे येतो याचा विचार कर.’” याप्रमाणे उभयतांचीं उत्तरे व प्रत्युत्तरे ज्ञाल्यावर विरोचन बोलतो, हे ब्राह्मण आम्ही दैत्य सर्वप्रकारे थोर अशी गोष्ट पदरीं वेऊन, अतःपर आपल्या ज्ञातीचे महत्वाचा अभिमान सोड, हें न करशील तर आपण कांहीं तरी द्रव्याचा पण करून तिझाइतापाशीं जाऊं या; आणि मग तो सांगेल ते उभयतांनीं मान्य करावें.” त्यावर सुधन्वा बोलतो, ‘आम्हां ब्राह्मणापाशीं द्रव्यसंपत्ति असावयाची नाहीं; तर तुझा आमचा पण हाच कीं,

जो हरेल त्यांने अग्रिकाण्ठे भक्षावीं. तिझ्हाइत कोण म्हणशील तर तुझाच बाप प्रलहाद. तो सत्यशील आहे, ह्याणून तुजकरितां देखील कधीं खोटें बोलणार नाहीं. विरोचनानें तो पण मान्य केल्यावर ते उभयता प्रलहादपाशीं गेलें. त्या वेळेस प्रलहादानें सुधन्व्याचा सक्कार करून, येण्याचें कारण विचारिलें. तें सुधन्व्यानें सांगितल्यावर प्रलहाद बोलतो, हे सुधन्व्या, विरोचन हा माझा एकुलता एक पुत्र, आणि तूं ब्राह्मण महातपस्वी; ह्याणून मला उभयपक्षींही बोलवत नाहीं. तें ऐकून सुधन्वा बोलतो, तूं राजा न्यायकर्ता आहेस, ह्याणून आखी उभयता वाढी तुजकडे आलें आहों, याचकरितां पुत्राचें अथवा ब्राह्मणाचें नांते मनांत न आणितां सत्य असेल तें बोल; येथे भीड धरशील तर दोषी होशील. तूं पक्षगात न करितां, जें वास्तविक दिसेल तें सांग, तुला भय नाहीं. तें ऐकून प्रलहाद सुधन्व्यास पुसतो; जो खेरे खोटें जाणतों परंतु दोन्ही बोलत नाहीं; अथवा खोटी साक्ष देतो, किंवा खोटा न्याय करितो त्यास काय पातक लागतें आणि त्या पातकापासून या लोकीं किंवा परलोकीं त्यास काय दुःख होतें तें सांग. मग सुधन्वा म्हाणाला, राजा पुढील कथानक सांगबो ते ध्यान देऊन ऐक.

## धडा १० वा.

सुधन्वा राजास म्हणतो, एका पुरुषास दोन खिया असताना त्यांने एकीवर प्रीति केल्यामुळे जें दुःख दुस रीस होतें; द्यूतांत हरल्यामुळे जें दुःख द्यूत खेळणारास होतें; यजगानांने आज जसें मोठें ओङ्गे डोकीवर दिलें तसें उद्याही देईल, हें मनांत येऊन जें दुःख सेवकास होतें अथवा कोणी एखादा संभावित पुरुष वाट चुकून आणि क्षुधेने पीडित होऊन एकटा भटकत असतां त्याचे शत्रूंनीं त्यास गाठिल्यामुळे जें दुःख त्यास होतें, तें दुःख खोटी साक्ष देणारास होतें. शेळी इत्यादिक लहान पश्चासाठीं जो असत्य बोलतो, तो आपल्या पांच पूर्वजांसहित नरकास जातो; मनुष्यासाठीं खोटें बोलतो तो सहस्र पूर्वजांसहित नरकास जातो; गाईसाठीं खोटें बोलतो तो दहा पूर्वज वेऊन नरकास जातो; घोड्यासाठीं खोटें बोलतो तो शंभर पूर्वजासहित नरकास जातो; जो द्रव्यासाठीं खोटें बोलतो तो पूर्वीं झालेले आणि पुढे होणारे पुरुषांसहित नरकास जातो; आणि भूमीसाठीं खोटें बोलतो त्याचे सर्वस्व नाश पावतें. तसेच जो खरे खोटें जाणतो परंतु साक्ष देत नाहीं; अथवा काम, क्रोध, लोभ इत्यादिकांच्या आधीन होऊन खन्याचा खोटा न्याय